

जि. प. निवडणूक : ६ महिन्यांची मुदतवाढ द्या

ठाकरे सरकारची सर्वोच्च न्यायालयात याचिका

मुंबई, दि. २८ : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. त्यासोबतच साथीचे आजार वाढले आहेत. म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढले आहेत. राज्यातील एकंदरीतच स्थिती पाहता निवडणुका घेणं चुकीचं होईल. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आम्हाला सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर उद्या सुनावणी होणार आहे, असे ओबीसी नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेटीवार यांनी सांगितले. केंद्राकडे इम्पिरिकल डेटा आहे. तो देखील त्यांनी द्यावा, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. २०११ चा डेटा केंद्राकडे आहे तो राज्याला उपलब्ध करून द्यावा, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला निर्देश द्यावे, अशी मागणी करणार असल्याचेही वडेटीवार म्हणाले. त्यामुळे ओबीसी आरक्षणासाठी आम्हाला सर्वोच्च न्यायालयात जाणे सोपे होईल, असेही ते म्हणाले.

ट्रेनखाली जाणार होता, पण 'तिच्या' चपळाईमुळे वाचले प्राण

मुंबई, दि. २८ : कोरोना कायरसमुळे सध्या मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी बंद आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकात इतरवेळेपेक्षा कमी गर्दी असते. पण गर्दी कमी असली, तरी लोकल प्रवासात दुर्घटनांचे सत्र कायम आहे. मुंबई लोकलच्या प्रवासात दरवाजाजवळ उभं असताना, खांबाला धडकून किंवा ट्रेन पकडताना (दुर्घटना होत असतात. काहीवेळा प्रवाशांना या अशा दुर्घटनांमध्ये प्राणाला मुकावे लागते, तर काहीवेळा नशीब बलवत्तर असल्यामुळे प्रवाशी बचावतात. मुंबईतील रेल्वे स्थानकांवर गर्दी कमी असली, तरी दर आठवड्याला अपघातांचे सत्र कायम आहे. काल सकाळी हार्बर मार्गावरील वडाळा रेल्वे स्थानकात एक प्रवासी महिला कॉन्स्टेबलच्या सतर्कतेमुळे थोडक्यात बचावला.

नवी मुंबई विमानतळासंदर्भातील २०१८ साली

नवी मुंबई, दि. २८ : नवी मुंबईमधील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून राजकीय वाद रंगलेला असतानाच आता या विमानतळाचा रायगडमधील लोकप्रिय नेते दि. बा. पाटील याचं नाव देण्याची मागणी भाजपाने केलीय. तर सत्ताधारी महाविकास आघाडीने विमातळाच्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेचं नाव देण्याची तयारी सुरु केली आहे. या विमानतळाला दि. बा. पाटलचे नाव देण्याच्या मागणीसाठी स्थानिकांच्या कृती समितीने २४ जून रोजी सिडको कार्यालयसमोर आंदोलन केलं. या राजकीय वादामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी हे विमानतळ जुन्या विमानतळाचे एक्सटेंशन असल्याने त्याला छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ हेच नाव राहणार असल्याचं म्हटलं आहे.

ENBEE TRADE AND FINANCE LIMITED					
L50100MH1985PLC036945					
B4 /C5, Gods Gift Chs Ltd N M Joshi Marg, Lower Parel Mumbai Maharashtra 400013. Email: enbeetrade@gmail.com					
Audited Financial Results for the Quarter and year Ended March 31, 2021					
(₹ in Lacs except per share data)					
Particulars	QUARTER ENDED			Year ended (Standalone)	
	31.03.2021	31/12/2020	31.03.2020	31.03.2021	31.03.2020
1. Total Income from Operations	57.50	137.89	150	195.39	85.94
2. Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	(46.36)	55.82	(68.11)	9.46	(62.76)
3. Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(46.36)	55.82	(68.11)	9.46	(62.76)
4. Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(34.94)	41.77	(44.27)	6.83	(47.85)
5. Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(34.94)	41.77	(44.27)	6.83	(47.85)
6. Paid Up Equity Share Capital	160.01	160.01	160.01	160.01	160.01
7. Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	788.38	781.54	781.54	788.38	781.54
Earnings Per Share (for continuing and discontinued operations) -					
1. Basic:	-2.18	261	(2.77)	0.43	(2.99)
2. Diluted:	-2.18	261	(2.77)	0.43	(2.99)
Note:					
a) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formats of the Quarterly/ Annual Financial Results are available on www.bseindia.com and on the website of the Company www.enbeetrade.com					
b) The above financial results for quarter and year ended 31st March 2021 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors ("Board") in their respective meetings held on June 28, 2021.					
c) The Statutory Auditors have audited the above results of the Company for the quarter and year ended 31st March 2021 and have given an unmodified report.					
d) # - Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable.					
e) Corresponding figures of previous quarter / year have been regrouped and rearranged wherever necessary.					
For and on behalf of the Board of Directors of ENBEE TRADE AND FINANCE LIMITED					
Sd/-					
Amar Narendra Gala					
Managing Director					
DIN: 07138963					
Place: Mumbai					
Date: June 28, 2021					

सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधानांची भेट घेणार



दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण ५० टक्क्यांच्या वर जात असल्यामुळे रद्द केले आहे. त्यामुळे नागपूर, वाशिम, भंडारा, गोंदिया, नंदुरबार, धुळे याठिकाणच्या ओबीसी उमेदवारांचे सदस्यत्व रद्द झाले. त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने पाच जिल्हा परिषदांमध्ये निवडणूक

कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र, राज्य सरकारमधील मंत्री याला विरोध करत आहेत. ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका होणार आहोत. त्यामुळे ओबीसी समाजामध्ये असंतोष पसरण्याची भीती आहे. त्यामुळे राज्य सरकारने मुदतवाढीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client **Shrenik Garments** is entitled to 5 fully paid up shares bearing Nos. 26 to 30 entered in Share Certificate No. 6 issued by the Shreyas Industrial Estate Premises Co-operative Society Ltd. and Unit No 6 on the ground floor in building 'A' of the Shreyas Industrial Estate Premises Co-operative Society Ltd. situate at Plot B1/B2, Nathani Estate, Off. Western Express Highway, Goregaon (East), Mumbai 400 063 (hereinafter referred to as the said premises). The file containing the original documents including the Agreement dated 3rd January, 1975 made between Shreyas Builders and Sheila Industries and the document of 1976 whereby Shrenik Garments acquired the said premises from Sheila Industries are lost, misplaced and/or not traceable and a police complaint to that effect has been lodged at the Juhu Police Station on 25th June, 2021. Any person who finds the said original documents in respect of the said premises should intimate the undersigned.

Any person or persons having any claim on the said premises as and by way of sale, exchange, lease, gift, mortgage, lien, charge, attachment, lispendens, maintenance, possession or otherwise howsoever are required to make the same known in writing with all supporting documents within 14 days from the date of this notice, to the undersigned having office at 301, Ashoka Complex, A Wing, Ranade Road, Dadar (West), Mumbai 400 028, failing which the claim if any, shall be deemed to be waived and not binding on my client.

Dated this 29th day of June, 2021

Sd/-

Jacinta D'Silva

Advocate

ल्हासनगरात २५०

किन्नरांचे अखेर लसीकरण

कागदपत्रांअभावी येत होती लसीकरणाची अडचण



उल्हासनगर, दि. २८ : कागदपत्रां अभावी लसीकरणा पासून वंचित राहणाऱ्या उल्हासनगरातील २५० किन्नरांचे अखेर वाऱ्या फाऊंडेशनच्या अध्यक्षशा नगरसेविका रेखा ठाकूर,अशोका फाऊंडेशनचे शिवाजी रगडे यांचा पाठपुरावा आणि त्यास महापौर लिल्लाबाई आशांन,आयुक्त डॉ. राजा दयानिधी,वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पगारे,डॉ. अनिता सपकाळे यांनी प्रतिसाद दिल्याने आज लसीकरण करण्यात आले.

आज खेमानी स्थित एस.ई.एस शाळेत आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात किन्नरांच्या लसीकरणास सुरुवात झाली आहे.या शिबिराचे उद्घाटन माजी महापौर पंचम कालानी यांनी केले.शिवसेना नगरसेवक अरुण आशांन यांनी शिबिराला भेट दिली.किन्नरांच्या लसीकरणास पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिता सपकाळे,डॉ.जॉन्सन राव,नगरसेविका रेखा ठाकूर,अशोका फाऊंडेशनचे शिवाजी रगडे उपस्थित होते.

मिरा भाईंदर महानगरपालिका	
प्रभाग कार्यालय क्र.१	
स्व. काका बाप्टीस्टा भवन, भाईंदर (प.), ता.जि.ठाणे-४०११०१	
दुरध्वनी: २८१४०००२	
जा.क्र.मनपा/प्र.वक्र.क्र.१/आर८२४/११०७/२०२१-२२	दिनांक १७/०६/२०२१
//नोटीस//	
(मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ प्रकरण ८ मधील कलम १ (२) नुसार)	
मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रभाग क्र.१ भाईंदर (प.) क्षेत्रातील राई-मुर्धे विभागातील झोन क्र. आर ०३ मा. क्र. आर०३००१७५२०००० खोली क्र. १ असून पत्ता मोर्वा गाव भाईंदर (प) घरास सन २०१८-१९ मध्ये श्री. सदानंद दिनानाथ पाटील या नावाची नोंद महानगरपालिका दमरी नोंद आहे. तरी वारस पत्नी या नात्याने श्रीम. व्दारकाबाई सदानंद पाटील यांनी दि. १५/३/२०१८ रोजी लेखी अर्ज करून मालमत्ता हस्तांतरणबाबत मागणी केलेली आहे. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे अधिसूचितरील प्रकरणा ८ मधील कलम १ (२) नुसार नावात बदल करणेबाबत वृत्तपत्रात प्रसिध्दी देण्यात येत आहे.	
सदर मिळकती बाबतचे वर्णन खालीलप्रमाणे आहे.	
पूर्वेस- श्री. हेमंत जनादन म्हाजे यांचे घर	
पश्चिमेस- श्री. विश्वनाथ पाटील यांचे घर	
दक्षिणेस- शेत जमिन	
उत्तरेस- श्री. नामदेव दिनानाथ पाटील यांचे घर	
वरील मालमतेवरील भोगवटा धारकाची नावे कमी करणेबाबत कुणाचीही काही तक्रार व हरकत घ्यावयाची झाल्यास १४ दिवसांचे आत प्रभाग कार्यालय क्र.०१ येथे कार्यालयीन लेखी पुराव्यासह कागदपत्र दाखल करावे मुदतीनंतर आलेल्या तक्रारीचा विचार केला जाणार नाही.	
सही/-	
प्रभाग अधिकारी	
प्रभाग कार्यालय क्र.१	
मिरा भाईंदर महानगरपालिका	

मिरा भाईंदर महानगरपालिका	
प्रभाग कार्यालय क्र.१	
स्व. काका बाप्टीस्टा भवन, भाईंदर (प.), ता.जि.ठाणे-४०११०१	
दुरध्वनी: २८१४०००२	
//नोटीस//	
(मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ प्रकरण ८ मधील कलम १ (२) नुसार)	
मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रभाग क्र.१ भाईंदर (प.) क्षेत्रातील राई-मुर्धे विभागातील झोन क्र. आर ०३ मा. क्र. आर०३००१६६५२०००० खोली क्र.१ असून मोर्वा गाव, भाईंदर (प) या खोलीस/घरास/ झोपडीस सन- २०२०-२१ मध्ये श्री. शंकर कृष्ण पाटील या नावाची नोंद महानगरपालिका दमरी नोंद आहे. तरी वारस मुलगे या नात्याने श्री. तुलसीदास शंकर पाटील/गणेश शंकर पाटील/योगेश शंकर पाटील यांनी दि. २१/०५/२०२१ रोजी लेखी अर्ज करून मालमत्ता हस्तांतरण बाबत मागणी केलेली आहे. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे अधि सुचितरील प्रकरण ८ मधील कलम १ (२)नुसार नावात बदल करणे बाबत वृत्तपत्रात प्रसिध्दी देण्यात येत आहे.	
सदर मिळकती बाबतचे वर्णन खालील प्रमाणे आहे.	
पूर्वेस- मोकली जागा	
पश्चिमेस-श्री. अरूण पाटील यांचे घर	
दक्षिणेस- श्री. परशुराम कमलानकर पाटील यांचे घर	
उत्तरेस-श्री.वसंत म्हाजे यांचे घर	
वरील मालमतेवरील भोगवटा धारकाची नावे कमी करणेबाबत कुणाचीही काही तक्रार व हरकत घ्यावयाची झाल्यास १४ दिवसांचे आत प्रभाग कार्यालय क्र. ०१ येथेकार्यालयील वेळेत दाखल करावे मुदतीनंतर आलेल्या तक्रारीचा विचार केला जाणार नाही.	
सही/-	
प्रभाग अधिकारी	
प्रभाग कार्यालय क्र.१	
मिरा भाईंदर महानगरपालिका	

मिरा भाईंदर महानगरपालिका	
प्रभाग कार्यालय क्र.१	
स्व. काका बाप्टीस्टा भवन, भाईंदर (प.), ता.जि.ठाणे-४०११०१	
दुरध्वनी: २८१४०००२	
//नोटीस//	
(मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ प्रकरण ८ मधील कलम १ (२) नुसार)	
मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रभाग क्र.१ भाईंदर (प.) क्षेत्रातील राई-मुर्धे विभागातील झोन क्र. आर ०३ मा. क्र. आर०३००३९१६५००२ खोली क्र. ०२ असून पत्ता मोर्वा गाव भाईंदर (प) घरास सन २०१८-१९ मध्ये श्री. सदानंद दिनानाथ पाटील या नावाची नोंद महानगरपालिका दमरी नोंद आहे. तरी वारस पत्नी या नात्याने श्रीम. व्दारकाबाई सदानंद पाटील यांनी दि. १५/३/२०१८ रोजी लेखी अर्ज करून मालमत्ता हस्तांतरणबाबत मागणी केलेली आहे. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे अधिसूचितरील प्रकरणा ८ मधील कलम १ (२) नुसार नावात बदल करणेबाबत वृत्तपत्रात प्रसिध्दी देण्यात येत आहे.	
सदर मिळकती बाबतचे वर्णन खालीलप्रमाणे आहे.	
पूर्वेस- शेत जमिन	
पश्चिमेस- शेत जमिन	
दक्षिणेस- शेत जमिन	
उत्तरेस- शेत जमिन	
वरील मालमतेवरील भोगवटा धारकाची नावे कमी करणेबाबत कुणाचीही काही तक्रार व हरकत घ्यावयाची झाल्यास १४ दिवसांचे आत प्रभाग कार्यालय क्र.०१ येथे कार्यालयीन लेखी पुराव्यासह कागदपत्र दाखल करावे मुदतीनंतर आलेल्या तक्रारीचा विचार केला जाणार नाही.	
सही/-	
प्रभाग अधिकारी	
प्रभाग कार्यालय क्र.१	
मिरा भाईंदर महानगरपालिका	

मिरा भाईंदर महानगरपालिका	
प्रभाग कार्यालय क्र.१	
स्व. काका बाप्टीस्टा भवन, भाईंदर (प.), ता.जि.ठाणे-४०११०१	
दुरध्वनी: २८१४०००२	
//नोटीस//	
(मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ प्रकरण ८ मधील कलम १ (२) नुसार)	
मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रभाग क्र.१ भाईंदर (प.) क्षेत्रातील राई-मुर्धे विभागातील झोन क्र. आर ०३ मा. क्र. आर०३००३९१६५००२ खोली क्र. ०२ असून पत्ता मोर्वा गाव भाईंदर (प) घरास सन २०१८-१९ मध्ये श्री. सदानंद दिनानाथ पाटील या नावाची नोंद महानगरपालिका दमरी नोंद आहे. तरी वारस पत्नी या नात्याने श्रीम. व्दारकाबाई सदानंद पाटील यांनी दि. १५/३/२०१८ रोजी लेखी अर्ज करून मालमत्ता हस्तांतरणबाबत मागणी केलेली आहे. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे अधिसूचितरील प्रकरणा ८ मधील कलम १ (२) नुसार नावात बदल करणेबाबत वृत्तपत्रात प्रसिध्दी देण्यात येत आहे.	
सदर मिळकती बाबतचे वर्णन खालीलप्रमाणे आहे.	
पूर्वेस- शेत जमिन	
पश्चिमेस- शेत जमिन	
दक्षिणेस- शेत जमिन	
उत्तरेस- शेत जमिन	
वरील मालमतेवरील भोगवटा धारकाची नावे कमी करणेबाबत कुणाचीही काही तक्रार व हरकत घ्यावयाची झाल्यास १४ दिवसांचे आत प्रभाग कार्यालय क्र.०१ येथे कार्यालयीन लेखी पुराव्यासह कागदपत्र दाखल करावे मुदतीनंतर आलेल्या तक्रारीचा विचार केला जाणार नाही.	
सही/-	
प्रभाग अधिकारी	
प्रभाग कार्यालय क्र.१	
मिरा भाईंदर महानगरपालिका	

ACI INFOCOM LIMITED					
CIN:172200MH1982PLC175476					
121, V. Mall, Thakur Complex, Kandivali East, Mumbai 400101. Email: compliance@acirealty.co.in					
Extract of Audited Financial Results for the 4th quarter and Year ended 31st, March 2021					
(Rs. in Lacs)					
Sr. No.	Particulars	Quarter ended		Year Ended	
		31.03.2021 (Audited)	31.12.2020 (Unaudited)	31.03.2020 (Audited)	31.03.2020 (Audited)
1	Revenue From Operation	32.02	11.77	5.50	153.64
2	Net Profit / Loss before Tax	24.71	2.29	(12.54)	24.56
3	Net Profit / (Loss) for the period after Tax	18.61	2.29	(11.67)	18.46
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-	-	-	-
5	Equity Share Capital	1,104.91	1,104.91	1,104.91	1,104.91
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	562.77	544.31
7	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -				
1. Basic:	0.02	0.00	(0.01)	0.02	(0.00)
2. Diluted:	0.02	0.00	(0.01)	0.02	(0.00)
Notes					
1. The Statement of financial result has been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013, read with the relevant rules issued thereunder and the recognised accounting practices and policies to the extent applicable.					
2. The above text audited financial result has been duly approved by the Board of Directors Meeting held on 28th June, 2021.					
3. The company operates mainly one segment, accordingly there are no separate reportable segment as per Ind AS-108- Operating Segment.					
4. Previous period's figures have been reclassified, wherever necessary, to correspond with those of the current period.					
5. The outbreak of Covid-19 pandemic across the globe and in India has contributed to a significant decline and volatility in the global and Indian market and slowdown in economic activities. Since company has mainly engaged to Provide Basic necessary items hence there is least impact of covid-19 pandemic.					
6. Income Tax including deferred tax will be determined and provided for at the end of the financial year.					
7. Investors can view the Financial Results of the Company at the Company's website www.wwww.acirealty.co.in or at the websites of BSE (www.bseindia.com).					
8. Fair valuation of Investments are done by the Managements of the company according to latest audited Financial Statements.					
For ACI INFOCOM LIMITED (Kushal Chand Jain) Director DIN: 03545081					
Place : Mumbai					